

जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ मोडकळीस
आलेल्या / धोकादायक झालेल्या इमारत
बांधकामाबाबत मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन पूरक परिपत्रक क्र.जिपई-२०११/प्र.क्र.१९८/पंरा-७
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ८ जून, २०१२

वाचा : १. शासन निर्णय, सा.बां.वि.क्र.जीईएन-१०८४/(२०)/ई-२, दिनांक २४मे,१९८४

२. शासन पूरक परिपत्रक,ग्रा.वि.व ज.सं.वि. क्र.जिपई-२०११/प्र.क्र.१९८/पंरा-७,दि.१जानेवारी,२०१२

प्रस्तावना :

जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ विविध प्रशासकीय विभागाच्या, विविध योजनांच्या निधीतुन इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आलेले असुन कालौघात काही इमारतींची बांधकामे जीर्ण होवून मोडकळीस आलेली आहेत. मात्र, अशी बांधकामे पाडण्यासंबंधात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम तसेच ग्रामपंचायत अधिनियमात स्पष्ट तरतुद नसल्याने, त्या ठिकाणी नविन बांधकाम हाती घेण्याच्या दृष्टीने अस्तित्वातील बांधकाम पाडण्याबाबत अडचणी निर्माण होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणण्यात आल्याने, अस्तित्वातील मोडकळीस आलेले/ धोकादायक झालेले इमारत बांधकाम पाडण्यासंबंधातील सविस्तर मार्गदर्शक सूचना संदर्भीय दिनांक १जानेवारी, २०१२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आहेत. मात्र, त्यानुसार कार्यवाही करताना संदर्भीय दिनांक २४मे,१९८४ च्या शासन निर्णयासोबतच्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८, भाग-पहिला, उपविभाग-एक, अ.क्र.९, नियम-११४ खाली प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय शक्ती/अधिकारांचे अनुपालन क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडुन करण्यात येत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.

२. यास्तव, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८, भाग-पहिला, उपविभाग-एक, अ.क्र.९, नियम-११४ खाली प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय शक्ती/अधिकारानुसार रुपये १०.०० लाखाच्या पुस्तकी मुल्यांपर्यंत प्रादेशिक कार्यालय प्रमुख व रुपये २०.०० लाखाच्या पुस्तकी मुल्यांपर्यंत विभाग प्रमुख यांनी अस्तित्वातील मोडकळीस आलेले/ धोकादायक झालेले इमारत बांधकाम पाडण्या संबंधातील प्रस्तावास संदर्भीय दिनांक १जानेवारी,२०१२ च्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करुन मान्यता देण्याची कार्यवाही करावी. रुपये २०.००लाखाच्या पुढील पुस्तकी मुल्यांपर्यंतचे अस्तित्वातील मोडकळीस आलेले/ धोकादायक झालेले इमारत बांधकाम पाडण्या संबंधातील प्रस्ताव व संदर्भीय शासन परिपत्रकातील अ.क्र. (viii) येथील प्रस्ताव विहित कार्यपध्दती अनुसरुन शासनास सादर करणे बंधनकारक राहिल.

३. प्रस्तुतचे शासन पूरक परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०१२०६०८१००९५०१२०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(चंद्रकांत ह. वडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

कृ.मा.प...

प्रत-

मा.राज्यपाल यांचे सचिव,
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
अपरमुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व संबधित मंत्रालयीन विभाग,
सर्व विभागीय आयुक्त, मुख्य अभियंता, सा.बां.वि., मंत्रालय, मुंबई
मा.मंत्री, ग्राम विकास व पंचायत राज यांचे खाजगी सचिव,
मा.राज्यमंत्री, ग्राम विकास यांचे खाजगी सचिव,
मुख्य अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मंत्रालय, मुंबई
सर्व सहसचिव/ उप सचिव/ अवर सचिव/ कार्यासन अधिकारी, ग्रा.वि.व ज.सं.विभाग,
सर्व अधिक्षक अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा,
सर्व उपआयुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय,
प्रकल्प संचालक, सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
कार्यकारी अभियंता (बांध.), सर्व जिल्हा परिषदा,
गटविकास अधिकारी, सर्व पंचायत समिती,
निवड नस्ती (पंरा-७)